



To,

Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, C-1, G Block,
Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400 051.

Department of Corporate Service BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Symbol: ANGELONE Scrip Code: 543235

Sub: Newspaper publications of notice of 27th Annual General Meeting

Dear Sir/ Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper advertisements for the publication of notice of 27th Annual General Meeting of the Company in the following newspapers:

- 1. Business Standard in English language
- 2. Mumbai Lakshadeep in Marathi language

You are requested to take the same on records pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Thanking you,

For Angel One Limited (Formerly known as Angel One Limited)

Naheed Patel
Company Secretary and Compliance Officer

Date: 02 June, 2023 Place: Mumbai



CSO, Corporate & Regd Office:

601, 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E), Mumbai - 400093.

T: (022) 2820 5943 | (022) 4000 3600

F: (022) 4000 3609

E: support@angelone.in

www.angelone.in

Angel One Limited

(Formerly Known as Angel Broking Limited)
CIN: L67120MH1996PLC101709,
SEBI Registration No Stock Broker:INZ000161534,
CDSL: IN-DP-384-2018, PMS:INP000001546,
Research Analyst: INH000000164, Investment Advisor: INA000008172,
AMFI Regn. No. ARN-77404, PFRDA, Regn. No.-19092018.

S. No.	No. of shares applied for (category wise)	No. of applications received	% to total	Total No. of equity shares applied in this category	% to total	Proportionate shares Available	Allocation per applicant (Before Rounding off)	Allocation per applicant (After Rounding off)	Ratio of Allottee's To applicant Ratio 1	Ratio of Allottee's To applicant Ratio 2	No. Of successful applicants (after rounding off)	Total No. of equity shares allocated/ allotted	shares Surplus/ Deficit
49	19200	1	0.88	19200	0.98	5323	5323	5280	1	1	1	5280	-43
50	24000	1	0.88	24000	1.22	6653	6653	6720	1	1	1	6720	67
51	25920	1	0.88	25920	1.32	7186	7186	7200	1	1	1	7200	14
52	27200	1	0.88	27200	1.39	7540	7540	7520	1	1	1	7520	-20
53	36800	1	0.88	36800	1.88	10202	10202	10240	1	1	1	10240	38
54	48000	1	0.88	48000	2.45	13307	13307	13280	1	1	1	13280	-27
55	64000	1	0.88	64000	3.26	17742	17742	17760	1	1	1	17760	18
56	77760	1	0.88	77760	3.96	21557	21557	21600	1	1	1	21600	43
57	116640	1	0.88	116640	5.95	32335	32335	32320	1	1	1	32320	-15
58	130080	1	0.88	130080	6.63	36061	36061	36000	1	1	1	36000	-61
59	226880	1	0.88	226880	11.57	62896	62896	62880	1	1	1	62880	-16
60	227200	1	0.88	227200	11.58	62984	62984	63040	1	1	1	63040	56
61	278400	1	0.88	278400	14.19	77178	77178	77120	1	1	1	77120	-58
62	296960	1	0.88	296960	15.14	82323	82323	82400	1	1	1	82400	77
	Total	114	100.00	1961760	100.00	543840					104	543840	0

The Board of Directors of the Company at its meeting held on May 31, 2023 has taken on record the Basis of Allotment of Equity Shares approved by the Designated Stock Exchange viz. NSE and has authorized the corporate action for the transfer of Equity Shares to various successful applicants. The Refund/allotment intimation will be dispatched to the address of the Applicants as registered with the depositories on or before June 02, 2023. Further the instructions to Self-Certified Syndicate Banks for unblocking the amount will be processed on or before June 01, 2023. The Equity Shares allocated to successful applicants

are being credited to their beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. In case the same is not received within prescribed time line, investors may contact at the address given below. The Company is taking steps to get the Equity Shares admitted for trading on the Emerge Platform of NSE within six working days from the date of closure of the issue. DISCLAIMER CLAUSE OF SEBI: Since the Issue is being made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, the Draft Prospectus was not filed with SEBI and SEBI has not issued any observation on Offer Document Hence, there is no such specific disclaimer clause of SEBI. However, investors may refer to the entire

"Disclaimer Clause of SEBI" on page 276 of the Prospectus. DISCLAIMER CLAUSE OF THE NSE EMERGE: It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Offer Document. The investors are advised to refer to the Offer Document for the full text of the 'Disclaimer Clause of the NSE EMERGE'

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meaning assigned to them in the Prospectus dated May 17, 2023. INVESTORS PLEASE NOTE

The details of the allotment made would also be hosted on the website of the Registrar to the Issue – Bigshare Services Private Limited at www.bigshare.com. All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First/Sole applicants, serial number of the Application Form, number of shares applied for and Bank Branch where the application had been lodged and payment details at the address of the Registrar given below REGISTRAR TO THE ISSUE

Bigshare Services Private Ltd.

Place: Mumbai

Date: June 01, 2023

Bigshare Services Private Limited

Office No. S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093, Maharashtra, India, Tel.: + 91 22 6263 8209, E-mail ID: ipo@bigshareonline.com, Website: www.bigshareonline.com, SEBI Regn. No.: INR000001385, Contact Person: Babu Raphael

For Proventus Agrocom Limited

Durga Prasad Jhawar Managing Director & CEO

DIN: 02005091 Disclaimer: Proventus Agrocom Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed the Prospectus with the Registrar of Companies, Mumbai on May 17, 2023 and thereafter with SEBI and the Stock Exchange. The Prospectus is available on the website of the Lead Manager at www.nseindia.com/market-data/all-upcoming-issues-ipo and is available on the website of the Lead Manager at www.nseindia.com/market-data/all-upcoming-issues-ipo and is available on the website of the Lead Manager at www.nseindia.com/market-data/all-upcoming-issues-ipo and is available on the website of the Lead Manager at www.nseindia.com/market-data/all-upcoming-issues-ipo and is available on the website of the Lead Manager at www.nseindia.com/market-data/all-upcoming-issues-ipo and is available on the website of the Lead Manager at www.nseindia.com/market-data/all-upcoming-issues-ipo and is available on the website of the Lead Manager at www.nseindia.com/market-data/all-upcoming-issues-ipo and is available on the website of the Lead Manager at www.nseindia.com/market-data/all-upcoming-issues-ipo and is available on the website of the Lead Manager at www.nseindia.com/market-data/all-upcoming-issues-ipo and is available on the website of the Lead Manager at <a href="https://www.nseindia.com/market-data/all-upcoming-issues-ipo and is available on the website of the Lead Manager at <a href="https://www.nseindia.com/market-data/all-upcoming-issues-ipo and issues-ipo and issues-ipo and issues-ipo and issues-ipo shares involves a high degree of risk and for details relating to the same, please refer to the Prospectus including the section titled "Risk Factors" beginning on page 25 of the Prospectus.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be issued or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable U.S. State Securities laws of each jurisdiction where such issues and sales are made. There will be no public offering in the United States.

TENDER CARE —

— Advertorial

BANK OF INDIA, AHMEDABAD ZONE, DEPARTMENT OF OFFICIAL LANGUAGE ORGANIZED "HINDI MUHAWRA EVAM SHABDA GYAN PRATIYOGITAA"

Under the banner of Town Official Language Implementation Committee (Bank) Ahmedahad Bank of India, Ahmedabad Zone, Department of Official Lanquage organized "Hindi



muhawra evam shabda gyan pratiyogitaa" on 30 May 2023 for all the staff members of the bank located in Ahmedabad. 19 members from different banks of Ahmedabad participated in the programme. The program was inaugurated by Mr. Manohar Pimplikar, Deputy Zonal Manager, Ahmedabad Zone. In his address, the Deputy Zonal Manager said that implementation of official language has its own importance in banking implementation. We are in Zone 'B' and are able to do most of our banking work in Hindi. He expressed his gratitude to Narakas (Bank). Ahmedabad for providing this opportunity to Bank of India. Ms. Vandana Jain, Member Secretary, TOLIC (Bank), Ahmedabad was present as the Chief Guest. She said that successful implementation of official language in any office is possible only when the department gets full cooperation and support from the office heads.

SHRI AMARENDU PRAKASH TAKES **CHARGE AS CHAIRMAN SAIL**

Shri Amarendu Prakash has assumed the charge of Chairman. Steel Authority of India Limited (SAIL) w.e.f. 31st May, 2023. Prior to taking charge as the Chairman. Shri Prakash held the post of Director in-charge, Bokaro Steel Plant (BSL), SAIL. A metallurgical engineer from BIT Sindhri, Shri Prakash joined SAIL in 1991 as a Management Trainee (Technical). After



working in various positions of responsibilities in plants and units Shri Amarendu Prakash was selected as a Director in the SAIL Board in charge of Bokaro Steel Plant in 2020.

STARTING OF MEDICAL OPD AT 3 PHCS BY NTPC-JPL


Jhabua Power Limited (a joint Venture of NTPC Limited) is deeply involved in the socioeconomic upliftment of the rural community through holistic development approach. District administration, Seoni has approached NTPC for providing a qualified Doctor & Nurse for 3 PHCs namely Kahani, Kedarpur & Durjanpur of Ghansore block in district seoni-Madhya Pradesh

In this context services of qualified Doctor & Nurse started from 29th May 2023 at PHC-Kahani. Inauguration of OPD services has done by Mr. Anil Kumar - Chief Executive officer, Jhabua Power Limited (JV of NTPC Ltd) Dr.Bharti-BMO, Ghansore community Health Centre & Mr.Rohit Uikey-Sarpanch, Kahani Gram panchayat, Shri Ghanshyam Raysen - Head of Human Resource and Shri Shailendra Sangamnerkar- CSR head of Jhabua Power Limited were also Present.

Speaking on the occasion Sh. Anil Kumar -CEO, expressed commitment of the company for better health services for the rural area. Services will be provided at Kahani-PHC on every Monday & Tuesday. Sarpanch-Kahani has expressed his happiness for extending health services by NTPC under guidance of Collector,

BANK OF MAHARASHTRA TOP PERFORMER IN NPA MANAGEMENT DURING FY'23

Bank of Maharashtra (BoM) has emerged the best bank as far as management of bad loans is concerned with net non performing assets (NPAs) falling as low as 0.25 per cent during the financial vear ended March 2023. This is the lowest ratio



to published yearly numbers of banks.

PRASANNA KUMAR MOTUPALLI, CMD. **NLC INDIA LIMITED, UNVEILS REVAMPED ORGANISATIONAL CORE VALUES**



Shri Prasanna Kumar Motupalli, CMD, NLC India Limited (NLCIL), along with all Functional Directors, unveiled the company's revised Core Values Booklet at its 67th Raising-cum-Gratitude Day in Nevveli, Tamil Nadu, The existing Core Values were revisited and additions were made to reflect NLCIL's pan-India expansion, diversification of its business portfolio and adoption of sustainable business operating methods. The revised Core Values will act as the foundation pillars for the company and its workforce. It is aimed at facilitating NLCIL's vision and sculpt its culture. The newly adopted Core Values encapsulates the NLCIL's new aspirations – to broaden its horizons, to expand across unchartered territories, to infuse new-age dynamism among its employees, and to become a leader among CPSEs in adopting sustainable operations.

STATE BANK OF INDIA ORGANIZED **JANSURAKSHA SATURATION DRIVE**

A Jansuraksha Saturation Drive was organized by State Bank of India, Jatni Branch and Regional Business Office, Khurda on 30th May. 2023 at Panchupalli Gram Panchayat,



Khurda. It was presided by Shri Pannambalam M, General Manager of State Bank of India, Bhubaneswar Circle. Shri Bibek Beuria, DPM OLM Khurda, Shri Narendra Kumar Jena, Regional Manager, State Bank of India, Khurda Region, Shri Tapan Kumar Sahoo, AGM (Lead Bank), SBI, Smt. Banaja Jena, Sarpanch, Panchupalli Gram Panchayat and Smt Itishree Jana, Member Jatni Block were among the other dignitaries. More than two hundred villagers, many farmers, SHG members, entrepreneurs, social workers, borrowers, teachers, students as well as many officials of State Bank of India were present in the meeting. RM Shri Narendra Kumar Jena delivered the welcome address. GM Shri Ponnambalam M addressed the gathering and sensitized them regarding the importance of insurance in life and made them aware of various social security schemes like PMJJBY,

COCHIN INTERNATIONAL AIRPORT LIMITED

TENDER NOTICE CIAL/ELE/390/ET01 02.06.202 Online sealed item rate E-Tenders are invited from reputed contractors / firms possessing necessary experience for the works mentioned below at Cochir International Airport, Nedumbassery.

1. Operation and maintenance contract for the Electrical, Fire & Plumbing installations of Terminals (T1, T2 & T3) at CIAL.	Vo.	Name of Work	Amount	EMD (Rs.)	Contract
	1.	contract for the Electrical, Fire & Plumbing installations of	450 Lakhs	500,000.00	36 Months

nterested agencies may register themselves on the online E-Tendering portal https://etenders.kerala.gov.in and download the Tender documents. For nore details visit our website : www.cial.aero Managing Director

AngelOne

Angel One Limited (Formerly known as Angel Broking Limited)
CIN: L67120MH1996PLC101709
Office & Corporate Office: 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E) Mumbai-400 093. Tel: (022) 40003600 | Fax: (022) 39357699

Website: www.angelone.in | Email: investors@angelbroking.com

NOTICE OF 27TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 27th Annual General Meeting ("AGM") of the Company will be Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) on Friday 23 June, 2023 10.30 A.M (IST) to transact the businesses, as set forth in the Notice of the Meeting.

n compliance the Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular No. 20/2020 dated May 05, 2020 ar Circular no. 02/2021 dated January 13, 2021 read with Circular Nos. 14/2020 and 17/2020 dated April 08, 2020 and April 13, 2020 respectively. General Circular No.21/2021 dated 14 December 2021 and General Circular No 10/2022 dated 28 December,2022 (collectively referred to as "MCA Circular and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/F 2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15 nd Circular No SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 05 January,2023 (collectively referred to as "SEBI Circulars"), the Notice of AGM along with Annual Report 2022-23 has been sent in electronic node to Members whose email IDs are registered with the Company or the Depository Participant(s) The electronic dispatch of Notice of AGM along Annual Report to Members has been completed or 01 June, 2023. The copy of the Notice of AGM and Annual Report is also available on the website of he Company at Angel-One-Limited 27th-Annual-Report.pdf (angelone.in) and on the website of the Stock Exchange i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com and on the NDSL website at www.evoting.nsdl.com.

n compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Compani Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and Secretarial Standard - 2 on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India he Company is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at AGM. The Company has engaged NSDL for providing facility for voting through remote e-Voting, for participation in the AGM through VC/OAVM and e-Voting during the AGM. Following are the related information:

- a) Day, Date and time of commencement of : Sunday, 18 June, 2023 at 09:00 am (IST)
- b) Day, Date and time of end of remote e-Voting : Thursday, 22 June, 2023 at 05:00 pm (IST) c) Cut-off Date Friday, 16 June, 2023
- d) Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of AGM Notice, holds shares as on the Cut-off Date i.e., 16 June, 2023 should follow
- the instructions for e-Voting as mentioned in the AGM Notice The Members who will be attending the AGM through VC/OAVM and who have not cast their vote
- through remote e-Voting shall be able to exercise their voting rights through e-Voting system provide
- The Members are requested to note that:

Date: 01 June. 2023

- Remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting after 5.00 P.M. on Thursday The Members who have already cast their vote through remote e-Voting may attend the AGI
- but shall not be entitled to cast their vote again. The voting rights of the members shall be in proportion to their shareholding of the paid-up equit

capital of the Company as on Friday, 16 June, 2023 ('Cut-Off Date'). Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses a

set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and who hav not registered their email addresses has been provided in the Notice of AGM. The Board of Directors has appointed Ms. Ashwini Mohit Inamdar, Practicing Company Secretary

failing of her, Ms Alifva Sapatwala, Practicing Company Secretary, Partner(s) at M/s, Mehta & Mehta Practicing Company Secretaries, as a Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transpar Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the proces

Members holding shares in physical mode, are requested to send the request to Company's RTA by sending an email to rnt.helpdesk@linkintime.co.in

Members holding shares in demat form are requested to update the same with their respecti

Depository Participants ('DPs').

Members, who need assistance before or during the AGM, may:

a. Send a request at *evoting@nsdl.co.i*n or call at 022 - 48867000 and 022 - 24997000 or . Contact Ms. Prajakta Pawle, Assistant Manager NSDL or Mr. Anubhav Saxena , Assistant Manage NSDL at the email ID: evoting@nsdl.co.in or

For any query/ clarification or assistance required with respect to Annual Report 2022-23 or Annual General Meeting, the Members may write to investors@angelbroking.com.

(Formerly Known as Angel Broking Limited Naheed Pate

Company Secretary and Compliance Office

Andhra Pradesh State FiberNet Limited

- Proposals are invited from interested agencies for the following RfPs . Supply and delivery of Splicing Machines and OTDR Machines.
- 2. Supply of Clamps and Joint Enclosures (24F) Details of the RfPs and corrigenda may be downloaded from e-procurement

platform tender.apeprocurement.gov.in

Managing Director DIPR RO No. 2121PP/CL/ADVT/1/1/2021-22, Dt: 01.06.2023



जा.क्र.सआस/कक्ष-१/आस्था-२/विमा-४१

Tender publication E-Tender in 2023-24

Rates are being called from insurance companies / insurance brokers insurance Agents registered with IRDA (Insurance Regulatory and Development Authority) on behalf of Solapur Municipal Corporation, Solapur to take insurance mediclaim for one year hon. Corporators as well as permanent / temporay officers / daily wages employees incumbent of the corporation. The tender to be submitted only through e-tender method on the website of Govt. of Maharashtra www.mahatenders.gov.in www.solapurmuncipalcorporation.gov.in are avilabale to watch from date of 01/06/2023.

Tender ID:- 2023_SMC_911011_1

Sd/- (Pushpgandha Bhagat)
Assistant Commissioner Solapur Municipal Corporation

दि.०१.०६.२०२३



GOVERNMENT OF TAMIL NADU FINANCE DEPARTMENT, CHENNAI - 9



Government of Tamil Nadu has offered to sell by auction the dated securities for an amount of Rs.2000 crore with Thirty year tenures Securities will be issued for a minimum nominal amount of Rs.10,000/and multiples of Rs.10,000/- thereafter. Auction which will be vield based under multiple price format will be conducted by Reserve Bank of India at Mumbai Office (Fort) on June 06, 2023.

- The Government Stock upto 10% of the notified amount of the sale will be allotted to eligible individuals and institutions subject to a maximum limit of 1% of its notified amount for a single hid as per the Revised Scheme for Non-competitive Bidding facility in the Auctions of State Government Securities of the General Notification (Annexure II). Under the scheme, an investor can submit a single bid only through a bank or a Primary Dealer
- Interested persons may submit bids in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System as stated below on June 06, 2023.
- a) The competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.30 A.M.
- b) The non-competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.00 A.M. The yield percent per annum expected by the bidder should be
- expressed up to two decimal points. An investor can submit more than one competitive bid at different rates in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System. However, the aggregate amount of bids submitted by a person should not exceed the notified amount. The result of auction will be displayed by Reserve Bank of India on
- its website on June 06, 2023. Successful bidders should deposit the price amount of Stock covered by their bids by means of a Bankers' Cheque or Demand Draft payable at Reserve Bank of India, Mumba (Fort) or Chennai on June 07, 2023 before the close of banking hours
- The Government Stock will bear interest at the rate determined by Reserve Bank of India at the auction and interest will be paid half yearly on December 07 and June 07. The Stock will be governed by the provisions of the Government Securities Act, 2006 and
- Government Securities Regulations, 2007. The stocks will qualify for ready forward facility.

DIPR/590/Display/2023

For other details please see the notifications of Government of Tamil Nadu Specific Notification No.661(L)/W&M-II/2023 dated June 01, 2023.

T. UDHAYACHANDRAN Principal Secretary to Government. Finance Department, Chennai - 9

'சோதனை கடந்து சுதந்திரம் அடைந்தோம், சாதனை புரிந்து சரித்திரம் படைப்போம்'

रोज



PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certifica no E53 registered in the name of sharehold Gen Vijay Kumar Narula Retd) and Mi Mohit Narula distinctive nos 2196 to 2200 pertaining to 5 Shares of Rs 50/- each for fla io E 804 of Powai Jal Vayu Vihar Sector A Coperative Housing Society Ltd Regd. Office Jal Vayu Vihar Sector A, Adi Shankaracharya Marg, Powai, Mumbai 400076, have been reported to have been lost/ misplaced/ stoler and that the application for issue of Duplicate hare Certificate in respect there of have been eceived by the Society. The public are hereb utioned against dealing in any way, with the above Share Certificate(s). If within 15 days om the date of Publication hereof no clain received by the society in respect of the aid Share Certificate(s), Duplicate Share Certificate(s) will be issued and there- after no claim will be entertained.

Sector A Co-Operative Housing Society Ltd DATE: 02-06-2023 Place: Mumbai Mrs. L Dharani Sukumar Secretary Mumbai

्जाहीर नोटीस

उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य बिगर कषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मंबर्द यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

मोरणा वारणा सहकारी पतसंस्था मर्यादित, ठाणे. पत्ता:- ट्रॉपिकल न्यु ईरा बिझनेस पार्क, ऑफिस नं. ३०४, ३ रा माळा, कामगार हॉस्पिटलसमोर, वागळे इस्टेट, ठाणे (प) ४००६०४.

काम	गार	र्रे : हॉस्पिटलसमोर, वागळे इस्टेट, ठाण iक १ ते ३		,		अर्जदा
31 9h		जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.
8		चंद्रू विठोबा वानरे	२७/०३/२०२३	१७८७	१,१०,५३८	१
2	:	सुभाष रामभाऊ व्याहळ	२७/०३/२०२३	१७८७	१,१०,५३८	3
3		गणेश ज्ञानदेव फुलावरे	२७/०३/२०२३	१७८८	९३,८६७	ş

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्र पाठविण्यात आलेले आहे.परंत प्रतिवादी यांना समन्स रूज न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक ०९/०६/२०२३ रोजी दुपारी १२:३० वाजता** दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर रहावे.

या नोटीशीदारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की. वरील तारखेस आपण वेळेव हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसर केल्यास आपला बचाव रह समजण्यात येईल. म्हणून आज दिनांक १९/०५/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



उप निबंधक सहकारी संस्था. (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

SEYA

AngelOne अँजेल वन लिमिटेड

श्रीम. अमिना मनसर सय्यद

,...., श्री. सोमसिंग बी. लांबा

सहायक आयुक्त, जी/दक्षिण व इतर ३

साईबाबा नगर एसआरए को. ऑप. हौ.सो

डॉ. ई मोझेस रोड, सातरस्ता, धोबीघाट, मुंबई - ४०० ०११.

गृहित धरुन प्रकरणी गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल, यांची नोंद घ्यावी

महाराष्ट्र शासन

अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांचे प्राधिकरण

पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतिसंग मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१.

जाहीर नोटीस

सदर जाहिर नोटीसब्दारे आपणांस सुचित करण्यात येते की, अपिलार्थी **श्रीम. अमिना मनसुर संख्य** यांनी महाराष्ट्र ञ्जोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३५ अंतर्गत मा.अपर जिल्हाधिकारी

तथा अपितीय प्राधिकारी, मुंबई शहर, पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतिसंग रोड, फोर्ट, मुंबई ४००००१ येथे मुळ परिशिष्ट-II मधील अ.क्र. १४२३ वरील Commen WC & Passage ऐबजी अपिलार्थीच नाव समाविश्

करुन पात्रतेकामी अपिल अर्ज दाखल केले असून, सदर अपिल अर्जात आपणास प्रतिवादी क्र. ४ करणेत आलेले आहे. त्यातुषंगाने या प्राधिकरणाने उक्त अपील अर्ज प्रकरणी दि. १९.०५.२०२३ रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली होती. सदर सुनावणीस आपण गैरहजर असल्याने मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई

शहर यांनी आपणांस पढील सनावणी तारखेबाबत जाहिर नोटीसीव्दारे अवगत करणेचे निर्देश दिले आहे. सदर प्रकरण

आपण सदर प्रकरणामध्ये प्रतिवादी क्र. ४ असून, सदर जाहिर नोटीसीव्दारे आपणांस सुचित करण्यात येते की, आपण

नियोजित **सुनावणी दि.** १४/०६/२०२३ **रोजी सकाळी ११.३० वाजता** मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांचे दालनात उपस्थित/हजर राहुन, आपली बाजू मांडावी. उपरोक्त नमूद केलेल्या दिवशी आपण स्वतः अथवा आपले प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यास, आपणास काहीही सांगावयाचे नाही, असे

अंतिम सुनावणी दि. १४/०६/२०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता निश्चित केली आहे.

PH. NO: (০२२) २२६१००१३

.....(प्रतिवादी क्र. ४

अव्वल कारकून

अपर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शह

b) Diluted - ₹

Mumbai, May 30, 2023

(यापूर्वीची ओळख ॲंजेल ब्रोकिंग लिमिटेड)

सीआयएन : L67120MH1996PLC101709 नोंदणीकृत आणि कॉपोरेट कार्यालय: ६ वा मजला, आकृती स्टार, सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व) मुंबई ४०० ०९३. दूरध्वनी क्रमांक: (०२२) ४००० ३६०० / फॅक्स: (०२२) ३९३५७६९९

संकेतस्थळ : www.angelone.in । ईमेल : investors@angelbroking.com २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान माहिती गद्वारे सूचित करण्यात येते की कंपनीची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून शुक्रवार दिनांक २३ जून २०२३ रोजी सकाळी १०.३०

वाजता बैठकीच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांच्या अनुरूप होणार आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') यांनी जारी केलेले परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांकीत ०५ मे २०२० आणि परिपत्र ८ एप्रिल २०२० आणि १३ एप्रिल २०२० अनुक्रमाने आणि सामान्य परिपत्रक क्रमांक २१/२०२१ दिनांकीत १४ डिसेंबर २०२१ आणि सामान्य परिपत्रक १०/२०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२ (वापुढे ज्यांचा एकत्रित उल्लेख एमसीए परिपत्रक असा करण्यात येणार आहे)आणि भारतीय प्रतिभृती आणि विनिमय महामंडळ (''सेबी'') परिपत्रक क्रमांक सेबी/मुख्यालय/ सीएफडी/सीएमडी १/सीआयआर/पी/२०२०/ ७९ दिनांकीत १२ मे २०२० आणि परिपत्रक क्रमांक सेबी/मख्यालय/सीएफडी त्रीत्याची श्रीतिकार्या श्रीतिकार्या । १८८८ १८ जिल्लामा १२ ४ चिटा १८०० १८ चिटा चिटा के स्वीतिकार्या के श्रीतिकार सीएमडी २/सीआयआर/पी/२०२१/१४ दिनांकीत १५ जानेवारी २०२१ आणि परिपक्त क्रमांक सेबी पुच्छावार्या श्रीएक्डी पीओडी -२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांकीत ०५ जानेवारी २०२३ यांच्या अनुसार (यापुढे च्यांचा एकत्रित उल्लेख ''सेबी परिपत्रके'' असा करण्यात येणार आहे) वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि वार्षिक अहवाल २०२२- २३ अश

पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल यांचे निर्गमन सभासदांना ०१ जून २०२३ रोजी पूर्ण करण्यात आ आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची प्रत आणि वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ Angel-One-Limited 27^E-Annual-Report.pdf (angelone.in) येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच स्टॉक एक्स्चेंज यांचे संकेतस्थळ बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> आणि एनएसडीएल यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथे तसेच एनएसडीएल यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

नभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी किंवा डिपॉझिटर्र

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ तसेच त्यासह वाचा नियम २० कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन) नियम २०१ तसेच त्यात बेळोबेळी करण्यात आलेल्या सुधारणा आणि सेवी नियम ४४(लिस्टिंग ऑक्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर किंगवर्सेट्स नियम २०१५ (लिस्टिंग रेप्युलेशन्स) आणि सेक्रेटरिअल स्टेंडड्स -२ हे सर्वसाधारण सभेच्या संदर्भात इन्स्टिट्यूटऑफ कंप-सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जारी केले आहेत, त्यांच्या अनुसार कंपनी आपल्या सभासदांना त्यांचा मतदानाचा हक इलेकट्रॉनिव राज्यात्वा जाने श्राचना बाता चार चार जात्वार, चाच्या जायुक्तार चाना जात्वार चाना चारा चारा चारा चारा चारा का स मतदान पद्धतीन वजावण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. इ मतदान पद्धतीत सरुमाग घेण्यासाठी तसेच वार्षिक संसंसाधाण समेत व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सहभाग घेण्यसाठी तसेच दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत इ मतदान पद्धतीने सहभाग घेण्यासाठी कंपनीने एनएसडीएल यांची सेवा घेतली आहे आणि त्याच

- ए) दूरस्थ ई-मतदान पद्धतीला प्रारंभ होण्याची तारीख आणि वेळ : रविवार दिनांक १८ जून २०२३ सकाळी ९.०० वाजर (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
- बी) दूरस्थ ई-मतदान पद्धती संपण्याची तारीख आणि वेळ : गुरुवार दिनांक २२ जून २०२३ भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्य
- सी) कट ऑफ तारीख : शुक्रवार दिनांक १६ जून २०२३
- डी) अशी कोणतीही व्यक्ती जिने कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गामित झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेतले आहेत आणि ती कंपनीची सभासद झाली आहे आणि कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार दिनांक १६ जून २०२३ रोजी ती कंपनीची सभासद आहे त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सूचनांचा अवलंब करावा. जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असतील आणि ज्यांनी दुरस्थ ई-मतदान पद्धतीच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे समासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दूरम्या ई-मतदान पद्धतीने आपला मतदानाचा हक्क बजाव् शकतील.
- एफ) सभासद आवाहन करण्यात येते की त्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी
- गुरुवार दिनांक २२ जून २०२३ रोजी संघ्याकाळी ५.०० नंतर दूरस्थ ई-मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडू-दूरस्थ ई-मतदानासाठी बंद करण्यात येईल आणि ; सभासद ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह् शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही.

सभासदांचे मताधिकार हे गुक्रवार दिनांक १६ जून २०२३ (कट ऑफ तारीख) रोजी कंपनीच्या एकूण पेड अप समभाग भांडव सभासदांच्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील.

सभासदांना दूरस्य ई-मतदान पादतीने तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पदतीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर मतदान करता येणार आहे. दूरस्य ई-मतदान पद्धतीने मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या द्रम्यान मतदान यांची प्रक्रिया अशा सभासदांसाठी ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत, प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशील अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांच्यासाठी सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत.

मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी यासाठी छाननी अधिकारी म्हणून कंपनीच्या संचालक मंडळा श्रीमती अश्विनी मोहित इनामदार, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्नेटरी त्यांच्या अनुपस्थितीत श्रीमती अल्फीया सापटवाला, प्रॅक्टिसिंग कंपन सेक्रेटरी, भागीदार मेसर्स मेहता अँड मेहता प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज, यांची नियक्ती केली आहे.

असे सभासद ज्यांनी आपले ई-मेल तपशील अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत, अशा सभासदांना आवाहन करण्यात येते वं . यांनी आपले ई-मेल तपशील नोंदणीकृत करण्यासाठी खालील प्रमाणे नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब कराव असे सभासद ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपली विनंती

कंपनीचे आरटीए याना मेलच्या माध्यमातून <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> येथे पाठवावी ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमर्ट स्वरूपात आहेत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले ईं-मेल त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटस ('**डीपी**') यांच्याकडे नोंदणीकृत करून घ्यावेत. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान किंवा त्यापूर्वी ज्या सभासदांना साहाय्याची आवश्यकता आहे असे सभासद

ए) <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंती पाठवू शकतात किंवा टोलफ्री क्रमांक : ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२- २४९९ ७००० येथे संपर्क साधू शकतात. किंवा


बी) श्रीमती प्राजक्ता पावले, सहायक व्यवस्थापक एनएसडीएल किंवा श्री अनुभव सक्सेना, सहायक व्यव बांच्याशी त्यांचा ई-मेल आयडी <u>evoting@nsdl.co.in</u> येथे संपर्क साधू शकतात किंवा वार्षिक अहवाल २०२२–२३ आणि वार्षिक सर्व साधारण सभा यांच्यासंदर्भात कोणतीही माहिती / स्पष्टीकरण किंवा साहाय्य आवश्यक असल्यास सभासद <u>investors@angelbroking.com</u> येथे संपर्क साधू शकतात.

अँजेल वन लिमिटेड यांच्या करित (यापवींची ओळख ॲंजेल ब्रोकिंग लिमिटेड) नाहिद पटेल

स्थळ : मुंबई दिनांक : ०१ जून २०२३ कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकार्र

SEYA INDUSTRIES LIMITED

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31-MAR-23



Note: The above is an extract of the detailed format of Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the websites of Stock Exchanges at www.bseindia.com & www.nseindia.com and also on Company's website at www.seya.in

(3.94)

(3.79)

For Seva Industries Limited

(9.29)

(2.36)

Ashok Rajan Chairman and Managing Director DIN: 01839535

(2.06)

विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय, द्वारा : भारतमाता को-ऑप क्रेडिट सोसायटी लि कार्यालय - १२७/७, अरविंद पाटील वाडी, खारदेव नगर, गोवंडी रोड, घाटला, चेंबूर, मुंबई - ४०० ०७१ .

नमुना झेड नियम १**०**७ पोट नियम [११ (ड) (१)

स्थावर मालमत्तेचा ताबा घेणेबाबतची नोटीस

न्याअर्थी खाली सही केलेला विशेष वसुली अधिकारी श्री - योगेश अक्षोक थोरात धनको भारतमाता को–ऑप -क्रेडिट सोसायटी लि - , खारदेव नगर, गोवंडी रोड, घाटला. चेंबूर, मुंबई (महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये) असुन दि .०३/०२/२०१९ रोजी मागणीची नोटीस ऋणको यांना दिली - वसुली दाखल्यानुसार खालील प्रमाणे मागणी नोटीस देऊन नोटीसीमध्ये नमुद केलेली रक्कम सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून ऋणको यांनी रक्कम जमा **हरण्यास कसूर केली आहे** .

अ . क्र .	कर्जदाराचे नाव	मागणी नोटीस दिनांक	वसुली दाखला क्रमांक व दिनांक	दि .३०/०४/२०२३ अखेर पर्यतची वसुलपाञ रक्कम
٤)	श्री जगन्नाथ विड्ल तांवे - कर्जदार श्री पदिप जगन्नाथ तांवे - जामीनदार	दि . ०३/०२/२०१९	३६९१ दि .३१/१२/२०१८	स्त . १ ० ,७१,९५ ० /-
	श्रीमः मंजीवनी जगनाथ तांव - जामीनदार			

खाली सही करणाऱ्याने दिनांक ०९ /०५ /२०२३ रोजी जप्तीची अंतिम नोटीस दिली असून पुढे निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे . ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे आणि खारदेव नगर, चेंबूर गोवंडी रोड, वेंबूर, मुंबई ४०००७१ तालुका कुर्ला आणि मुंबई जिल्हा परिसरातील सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, खाली निदिष्ट केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, ९६१ मधील कलम १०७ (११) (इ.) (१) अन्वये दिलेल्या अधिकारानमार दिनांक २९ /०५ /२०२३ या दिवशी सिम्बॉलीक तावा घेतला आहे .

विशेष करून ऋणकोला आणि तालुका कर्ला आणि मुंबई जिल्हा परिसरातील सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे की, खाली नमुद केलेल्या मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करू नये आणि कोणताही व्यवहार के ल्यास तो धनको भारतमाता को–ऑप कोडिट सोसायटी लि . , खारदेव नगर, गोवंडी रोड, घाटला, चेंबूर, मुंबई या संस्थेच्या वर नमुद केलेल्या यांच्या लवादी कर्जवाकीच्या वो जाची रक्कम आणि त्यावरील व्याज व इतर कायदेशीर कारवाई खर्च याला अधिन राहावे लागेल

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

मालमत्ता धारकाचे	मालमत्तेचा		एकूण क्षेञ हे -आर -	आकार	चतुःसिमा			
नाव	पुर्ण पत्ता	नं / मिळकत नं -	चौ - फुट	स्न∙पै∙				
श्री जगन्नाथ	८/३, खारदेव	रूम/मिळकत क्र.८/३,	अम्दाजे तळमजला	_	पु रामचंद्र वोधिगरे यांची रूम			
विट्ठल तांवे	नगर, चेंबूर	फोटो पास पावती क्र.१६५३०१७	₹0'X ₹0' =		प . – जनावाई दिघे यांची रूम व आचार्य मार्ग			
	गोवंडी रोड,	सर्वेक्षण प्रपञ क्र. दि.२६/७/२०००	१०० चौ फुट		द . – रूमची पाठीमागील बाजू			
	चेंबूर, मुंबई	लाईट बील कस्टमर नं .G15212039	पोटमाळा		उ रूमचा दरवाजा व समोर श्री मारूती			
४०००७१ . १०० चौ - फुट आनंदा मोखले यांची रूम								
ि नांक : ०२ /०६ /२०२३ सही								

ठिकाण : चेंबूर, मुंबइ

श्री -योगेश अशोक थोरात विशेष वसुली अधिकारी

(पीआर००६८४३०८)

दिनांक : ०२.०६.२०२३

ठिकाण: ठाणे

एशियन पेन्टस् लि. नोंदणीकृत कार्यालय: ६ए, शांतीनगर, सांताकुझ पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५५

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद प्रतिभुतीकरिता प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहेत आणि सदर प्रतिभृतीच्या दावेदारांनी द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला

आहे. कंपनीने धारकांना कळविले आहे की, आयईपीएफ नियमानुसार सदर शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतर केले आहेत. . तर कोणा व्यक्तीस सदर प्रतिभुतीबाबत दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीच्या नोंदणीकृत

			। पुढाल काणताहा सूचना न दत
उपरोक्त अर्जदारांनी दुय	यम प्रमाणपत्र वितरणाची	प्रक्रिया कंपनी सुरू	करेल.
भागधारकांची	प्रतिभुती प्रकार	प्रतिभुतींची	अनुक्रमांक
नाव	व दर्शनी मुल्य	संख्या	
सुधीर हरिलाल सोनी पुष्पागौरी सुधीर सोनी	समभाग	१८०	२०५२४७११–२०५२४८९०
पुष्पागौरी सुधीर सोनी सुधीर हरिलाल सोनी	समभाग	१८०	२०५२४८९१-२०५२५०७०

सुधीर कुमार हरिलाल सोनी पुनम सुधीर कुमार सोनी दिनांक: ०१.०६.२०२३ (अर्जदारांचे नाव)

For and on behalf of Powai Jal Vayu Vihar

SBFC एसबीएफसी फायनान्स लिमिटेड

. **नोंदणीकृत कार्यालय** : युनिट क्र.१०३, पहिला मजला, सी ॲण्ड बी स्क्वेअर, संगम कॉम्प्लेक्स, गाव चकाला, अंधेरी - कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०५९.

ताबा सूचना नियम-८(२) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२) अन्वये

बालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार / सहकर्जदार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा कोयद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाचे नियम ८ अन्वये खाली नेमूद तारखेला घेतलेला आहे.

कर्जदाराचे नाव व पत्ता आणि मागणी सूचना दिनांक	मालमत्तेचे वर्णन आणि ताबा दिनांक	ताबा सूचनेत मागणी केलेली रक्कम (रू.)
१. धनराज जी भाटिया, २. शितल डी भाटिया म्लॅटक्र.२०१, सी-ब्लॉक, पिंकू पॅलेस, उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र-४२१००२. नागणी सूचना दि.: ७ मार्च २०२२ कर्ज क्र.०१३००००९२२६डीएच (पीआर००६७९८१०)	फ्लॅट क्र. २०३, क्षेत्रफळ ९८३ चौरस फूट (बिल्ट अप), पिंकू पॅलेस म्हणून ओळखल्या जाणार्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर, बांधकामित भूखंडाच्या ब्लॉक क्रमांक सी- ६८ मधील खोली क्रमांक २५४ आणि खोली क्रमांक २५३, २५४ च्या शेजारील ब्लॉक क्रमांक सी- ६८, उल्हासनगर-३, जिल्हा - ठाणे आणि उल्हासनगर नगरपरिषदेच्या हद्दीत येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. ताबा दिनांक: २९-मे-२०२३	१३ फेब्रुवारी २०२३ रोजी रु.५४४२३०३/- (रु.चोपन्न लाख बेचाळीस हजार तीनशे तीन फक्त)
महेश अशोक भांड, १. अशोक सुखदेव भांड, लॉट क्र १०१, इमारत क्र.ए/२५, समुध्दी कॉम्पलेक्स, गारपोली, भिवपूरी कर, भिवपूरी त्वे स्टेशन समोर, रोडार हो, ठाणे, महाराष्ट्र ४२१२०१. गागणी सूचना दि.: ३० मे २०२२ क्वां क्र.१०९०००५८७९डीएच पीआर००६८५६०३)	फ्लॅट क्र. ५०२, ५वा मजला, बी विंग, टंक शिरगाव, निसर्ग समृद्धी हाईट्स, वॉटर ग्रामीण जवळ, टाणे महाराष्ट्र ४२९५०३, सन्हें क्रमांक ६३, हिसा क्रमांक ४ए, भूखंड क्रमांक १ ते ६, क्षेत्रफळ २९०८.०४ चौ.मीटर + टीडीआर क्षेत्र १६०२ चौ.मीटर क्षेत्रफळ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. ताबा दिनांक: २९-मे-२०२३	१४ फेब्रुवारी २०२२ रोजी इ.१७०९४१०/- (इ. सतरा लाख नऊ हजार चारशे दहा फक्त)
. बाट्यू काशिनाथ सोनावणे १. विद्या सोनावणे १४ विद्यार मंदिराच्या मागे, बुध्दपामा कुटी, फाजूपाडा, पाईप लाईन, कुर्ला पश्चिम, मुंबई पनगर, मुंबई, महाराष्ट्र - ४०००७२. ॥गणी सूचना दि.: ३० मे २०२२ फर्ज क्र. ०६९०००८६०५डीएच पीआर००६८४२०१)	फ्लॅट क्र. ७०५, ७वा मजला, बी विंग, पनवेलकर वेलोझिया म्हणून ज्ञात इमारतीमध्ये, क्षेत्रफळ सुमारे ५६० चौरस फूट जिमन सर्वे क्र.७९ आणि हिस्सा क्र.२, अहीरगाव, तालुका अंबरनाथ, जिल्हा - ठाणे हद्दीत येथील मालमत्तेचे सर्वे भाग व खंड. ताबा दिनांक: २९-मे-२०२३	१४ फेब्रुवारी २०२३ रोजी रु.३०३१२५५/ – (रुपये तीस लाख एकतीस हजार दोनशे पंचावन्न फक्त)
. राजेंद्र आर पगार, . तेजल आर पगार, लॅटक .सी-२१२, २रा मजला, धिरज केहीसोलि, नवथर रोड, भाईंदर पूर्व, पोलिस टेशन समोर, ठाणे, भाईंदर, महाराष्ट्र- ०११०५. ।गणी सूचना दि.: १६ नोव्हेंबर, २०२२ ज्वंक्र.:१४२००००२४८७डीएच पीआर००६८७८३१)	फ्लॅट परिसर क्रमांक २०७, बी विंगमध्ये, दुसऱ्या मजत्यावर, ३७५ चौरस फूट (३४.८५ चौरस मीटर बिल्ट अप) भानुदास को-ऑप हौ सो लि म्हणून ज्ञात सोसायटीमध्ये, स्नेहा हॉस्पिटल लेन, नवघर रोड, भाईदर (पूर्व), ता व जिल्हा ठाणे, जिमनीच्या भाग व खंडावरील जुना सर्व्हे नंबर १८०, नवीन सर्व्हे नंबर ६६, हिसा नंबर २ येथे स्थित आहे आणि महसूल गाव भाईंदरची खारी मीरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. ताबा दिनांक: २९-मे-२०२३	१४ फेब्रुवारी २०२२ रोजी ६.१८०४८४२/ - (रुपये अटरा लाख चार हजार आटरो बेचाळीस फक्त)
रे. दिनेश कुमार यादव, रे. उमेश जगन्नाथ यादव, जी-४, राजमहल अपार्टमेंट, आर एन पी शर्क, काशी विश्वनाथ मंदिर जवळ, भाईंदर दूर्व, ठाणे, महाराष्ट्र - ४०११०५. गगणी सूचना दि.: १६ डिसेंबर, २०२२ कर्ज क्र.०५००००३५८३४डीएच (पीआर००६८३२३७)	फ्लॅट क्रमांक जी/४, तळमजल्यावर, राजमहाल को.ऑप.हौ.लि. मधील, क्षेत्रफळ २५६ चौ. फूट., जुना सर्व्हें नं. १६५ आणि नवीन सर्व्हें नं. ३०, हिसा क्रमांक पी, गाव खारी आर.एन.पी. पार्क, भाईंदर (पू), तालुका आणि जिल्हा ठाणे, भाईंदर नगरपिरषदेच्या हदीत आणि नोंदणी आणि उपनोंदणी जिल्हा ठाणे येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. ताबा दिनांक: २९-मे-२०२३	१० डिसेंबर २०२२ रोजी रु.१५२६२०२/ - (रु. पंधरा लाख सव्वीस हजार दोनशे दोन फक्त)
. सुनिता संतोष देशमुख र. संतोष दामोदर देशमुख ल्टॅट क्र. ०३, १ला मजला, एव्हरशाईन कोहौसोलि, रमेशवाडी कुळगाव, स्वामी समर्थ मठ जवळ, समर्थ नगर, ठाणे, महाराष्ट्र ४२१५०३. गागणी सूचना दि.: २० ऑगस्ट २०२१ कर्ज क्र.०६९००००९४१४डीएच	फ्लॅट क्र. ३, पहिल्या मजल्यावर, क्षेत्रफळ सुमारे ५५० चौ. फूट. एव्हरशाईन को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारतीत, सर्व्हे क्रमांक ७३, हिसा क्रमांक ११, भूखंड क्र. २, मौजे कुळगाव, ता. अंबरनाथ, जि ठाणे येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. ताबा दिनांक: २९-मे-२०२३	१४ फेब्रुवारी २०२३ रोजी रू.१३८०७३७/ - (रुपये तेरा लाख ऐंशी हजार सातशे सदतीस फक्त)

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

S. No.	No. of shares applied for (category wise)	No. of applications received	% to total	Total No. of equity shares applied in this category	% to total	Proportionate shares Available	Allocation per applicant (Before Rounding off)	Allocation per applicant (After Rounding off)	Ratio of Allottee's To applicant Ratio 1	Ratio of Allottee's To applicant Ratio 2	No. Of successful applicants (after rounding off)	Total No. of equity shares allocated/ allotted	shares Surplus/ Deficit
49	19200	1	0.88	19200	0.98	5323	5323	5280	1	1	1	5280	-43
50	24000	1	0.88	24000	1.22	6653	6653	6720	1	1	1	6720	67
51	25920	1	0.88	25920	1.32	7186	7186	7200	1	1	1	7200	14
52	27200	1	0.88	27200	1.39	7540	7540	7520	1	1	1	7520	-20
53	36800	1	0.88	36800	1.88	10202	10202	10240	1	1	1	10240	38
54	48000	1	0.88	48000	2.45	13307	13307	13280	1	1	1	13280	-27
55	64000	1	0.88	64000	3.26	17742	17742	17760	1	1	1	17760	18
56	77760	1	0.88	77760	3.96	21557	21557	21600	1	1	1	21600	43
57	116640	1	0.88	116640	5.95	32335	32335	32320	1	1	1	32320	-15
58	130080	1	0.88	130080	6.63	36061	36061	36000	1	1	1	36000	-61
59	226880	1	0.88	226880	11 <u>.</u> 57	62896	62896	62880	1	1	1	62880	-16
60	227200	1	0.88	227200	11.58	62984	62984	63040	1	1	1	63040	56
61	278400	1	0.88	278400	14.19	77178	77178	77120	1	1	1	77120	-58
62	296960	1	0.88	296960	15.14	82323	82323	82400	1	1	1	82400	77
	Total	114	100.00	1961760	100.00	543840					104	543840	0

The Board of Directors of the Company at its meeting held on May 31, 2023 has taken on record the Basis of Allotment of Equity Shares approved by the Designated Stock Exchange viz. NSE and has authorized the corporate action for the transfer of Equity Shares to various successful applicants. The Refund/allotment intimation will be dispatched to the address of the Applicants as registered with the depositories on or before June 02, 2023. Further the instructions to Self-Certified Syndicate Banks for unblocking the amount will be processed on or before June 01, 2023. The Equity Shares allocated to successful applicants are being credited to their beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. In case the same is not received within prescribed time line, investors may contact at the address given below. The Company is taking steps to get the Equity Shares admitted for trading on the Emerge

Platform of NSE within six working days from the date of closure of the issue. DISCLAIMER CLAUSE OF SEBI. Since the Issue is being made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, the Draft Prospectus was not filed with SEBI and SEBI has not issued any observation on Offer Document Hence, there is no such specific disclaimer clause of SEBI. However, investors may refer to the entire

DISCLAIMER CLAUSE OF THE NSE EMERGE: It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Offer Document. The investors are advised to refer to the Offer Document for the full text of the 'Disclaimer Clause of the NSE EMERGE'

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meaning assigned to them in the Prospectus dated May 17, 2023. INVESTORS PLEASE NOTE

The details of the allotment made would also be hosted on the website of the Registrar to the Issue – Bigshare Services Private Limited at www.bigshare.com. All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First/Sole applicants, serial number of the Application Form, number of shares applied for and Bank Branch where the application had been lodged and payment details at the address of the Registrar given below:

REGISTRAR TO THE ISSUE

Bigshare Services Private Ltd.

Place: Mumbai

"Disclaimer Clause of SEBI" on page 276 of the Prospectus.

Bigshare Services Private Limited

Office No. S6-2, 6th Floor, Pinnade Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093, Maharashtra, India, Tel.: + 91 22 6263 8290, Fax: +91 22 6263 8299, E-mail ID: joo@bigshareonline.com, Website: www.bigshareonline.com, SEBI Regn. No.: INR000001385, Contact Person: Babu Raphael

For Proventus Agrocom Limited

Durga Prasad Jhawar Managing Director & CEO

सही /

प्राधिकृत अधिकारी.

एसबीएफसी फायनान्स लिमिटेड.

Date: June 01, 2023 DIN: 02005091 Disclaimer: Proventus Agrocom Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed the Prospectus with the Registrar of Companies, Mumbai on May 17, 2023 and thereafter with SEBI and the Stock Exchange. The Prospectus is available on the website of NSE EMERGE at https://www.nseindia.com/market-data/all-upcoming-issues-ipo and is available on the website of the Lead Manager at www.sundaecapital.com. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please refer to the Prospectus including the section titled "Risk Factors" beginning on page 25 of the Prospectus.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be issued or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable L.S. State Securities laws of each jurisdiction where such issues and sales are made. There will be no public offering in the United States.